

11.02.2020

To,
BSE Limited
Listing Department
Phiroze Jeejeebhoy Tower,
Dalal Street, Fort,
Mumbai - 400001

Scrip Code - 530381
ISIN - INE742A01019

To,
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor,
Plot No. C-1, Block G,
Bandra Kurla Complex, Bandra East,
Mumbai - 400051

Symbol - PETRONENGG
ISIN - INE742A01019

Dear Sir/Madam,

Subject: Intimation of Public Notice dated 08.02.2020 (Published on 10.02.2020), regarding the Invitation for submission of a Scheme under Section 230 of Companies Act, 2013.

This is to inform you that, Public Notice dated 08.02.2020 (Published on 10.02.2020) has been made regarding the Invitation for submission of a Scheme under Section 230 of Companies Act, 2013 which *inter-alia* asking the interested Members/Creditors of the Company who are eligible under the provisions of the Companies Act, 2013 and the Insolvency and Bankruptcy Code, 2016 to submit their Scheme for the revival of the Company, in the following widely circulated newspapers.

Sr. No.	Name of the Newspaper	Edition
1	Financial Express	All Edition
2	Navakal	Mumbai

This Intimation is for your information and record.

Kindly acknowledge the receipt of this document.

Yours faithfully

Warm Regards,
CS Vineet K Chaudhary
Liquidator

In the matter of Petron Engineering Construction Limited
Registration No.: IBBI/IPA-002/IP-N00103/2017-18/10246
liquidatorPECL@vkcindia.com (process specific)
ip.vineetchaudhary@gmail.com (registered with IBBI)
Address of the Liquidator registered with IBBI:
D-38, LGF (L/S), South Extension,
Part-II, New Delhi-110049
Phone: 011-49121644-45



Encl.: Public Notice dated 08.02.2020

Invitation for submission of a Scheme under Section 230 of Companies Act, 2013

Petron Engineering Construction Limited (In Liquidation)

Registered Office: Swastik Chambers, 6th Floor, Sion Trombay Road, Chembur Mumbai-400071, Maharashtra; CIN: L45202MH1976PLC019135

Take notice for invitation of a Scheme of Compromise and Arrangement under Section 230 of the Companies Act, 2013 from Members or any class of them/Creditors or any class of them, of Petron Engineering Construction Limited (Corporate Debtor/Company).

Interested Members/Creditors of the Company who are eligible under the provisions of the Companies Act, 2013 and the Insolvency and Bankruptcy Code, 2016 may submit their Scheme for the revival of the Company to the undersigned by email or in a sealed envelope at any of the email id /office address mentioned below. Any Query on the same may be directed to the undersigned. The Scheme should be submitted latest by 11.03.2020.

Sd/-

CS Vineet K Chaudhary

(Liquidator)

In the matter of Petron Engineering Construction Limited

Registration No.: IBBI/IPA-002/IP-N00103/2017-2018/10246

liquidatorPECL@vkcindia.com (process specific)

ip.vineetchaudhary@gmail.com (registered with IBBI)

Telephone Number: 011-49121644-45

Address of the Liquidator registered with IBBI:

D-38, LGF (L/S), South Extension, Part-II,

New Delhi-110049

Date: 08.02.2020

Place: New Delhi

● SECOND WAVE OF DISCOVERIES

Reliance-BP likely to auction more gas from KG-D6 block

PRESS TRUST OF INDIA
New Delhi, February 9

RELIAANCE INDUSTRIES AND its partner BP of UK will this month offer for sale more natural gas from its KG-D6 block to users as it prepares to put into production second wave of discoveries in the eastern offshore block.

Reliance-BP is likely to offer as much as 5 million standard cubic meters per day (mmscmd) of natural gas for bidding from newer discoveries in KG-D6 in next few days, sources aware of the development said. The volume to be offered is the same as the one the company bid out in November last year.

E-mails sent to Reliance and BP for comments remained unanswered. Like in the previous auction, Reliance-BP will seek bids from potential users for the 5 mmscmd of natural gas it plans to produce from the R-Cluster Field in KG-D6 block from mid-2020.

Bidders will have to quote a price (expressed as a percentage of the dated Brent crude oil rate), supply period and the volume of gas required. Dated Brent means the average of published Brent prices for three calendar months immediately preceding the relevant contract month in which gas supplies are made. Sources said Reliance had in November set a floor or minimum quote of 8.4% of dated Brent price —



which meant that bidders had to quote 8.4% or higher percentage for seeking gas supplies. The same formula is likely to be continued in the next auction. In the first round of auction in November 2019, Essar Steel, Adani Group and GAIL bought a majority of volumes on offer at a price of \$5.1-5.16 per unit.

Essar Steel had picked up 2.25 mmscmd in the country's first transparent and dynamic forward auction that lasted about five-and-a-half hours on November 15, 2019, sources said. Gujarat State Petroleum picked up 1.2 mmscmd while Adani Group and Mahanagar Gas bought 0.3 mmscmd, sources said, adding GAIL, acting on behalf of fertilizer companies, bought 0.3 mmscmd of gas.

Hindustan Petroleum Corp (HPCL) had bought 0.35 mmscmd and 1.10 mmscmd to wcent Gujarat

State Fertilizers & Chemicals (GSFC)/Gujarat Narmada Valley Fertilizers & Chemicals (GNFC), sources said. In all, 15 customers across sectors such as steel, petrochemicals, city gas, glass and ceramic got gas in the tender, they added.

In the November 15 auction, bidders quoted between 8.5% and 8.6% slope to corner all of the 5 mmscmd supplies available. This translates into a price between USD 5.1 per mmscmd and USD 5.16 per mmscmd rate at Brent oil price of \$60 per barrel.

Initially, Reliance had set a floor quote of 9% of dated Brent price, which translated into a gas price of \$5.4 per mmscmd at \$60 oil price. But consumers saw this as a very high price considering that imported LNG in the spot market is available at around \$4 per mmscmd rate currently. To pacify the consumers, Reliance lowered the floor/minimum quote to 8.4 per cent of dated Brent price.

Reliance and BP are developing three sets of discoveries in KG-D6 block — R-Cluster, Satellites, and MJ by 2022. R-Cluster will have a peak output of 1.2 mmscmd while Satellites, which are supposed to begin output from mid-2021, would produce a maximum of 7 mmscmd. MJ field will start production in second half of 2022 and will have a peak output of 12 mmscmd.

Banking on petrol variants to make up for loss in view of BS-VI norms: Maruti

PRESS TRUST OF INDIA
New Delhi, February 9

INDIA'S LARGEST CARMAKER Maruti Suzuki India is banking on introduction of petrol variants of existing models such as Vitara Brezza besides exploring more CNG options to make up for lost numbers as it discontinues diesel options while moving to BS-VI norms.

The company, which last week showcased the petrol version of its popular compact SUV Vitara Brezza that was earlier available only in diesel option, is also gearing up to bring petrol version of its S-Cross model. "We have the optimism to recover what we are losing in diesel through this increase in petrol. We have a double task. It is not like comparing current portfolio with next year, it is like current portfolio minus diesel in next year," Maruti Suzuki India executive director (marketing & sales) Shashank Srivastava said.

Elaborating the scale of task in hand, he said, "In April-January period, the contribution of diesel vehicles to (MSI's)

Audi to provide lifestyle services to customers

AUDI IS gearing up to become a service provider as well, offering a host of premium lifestyle services to its customers in India, according to a top official of the firm. The company, under its 2025 strategy of focussing on customer centricity besides enhancing product portfolio and sales and service network in the Indian market, is working to develop further on the concierge services that it offers to its car buyers.

—PTI

total sales was 21%. For this fiscal year it (total number of diesel vehicles sold by the company) is projected to be around 2.7-2.8 lakh units."

Govt plans to sell 5% stake in SAIL via OFS, may rake in ₹1,000 crore

PRESS TRUST OF INDIA
New Delhi, February 9

THE GOVERNMENT IS planning to sell 5% stake in Steel Authority of India (SAIL) through an offer for sale, which could fetch about ₹1,000 crore to the exchequer, an official said.

Officials from the Department of Investment and Public Asset Management (DIPAM) and steel ministry are planning roadshows in Singapore and Hong Kong for SAIL stake sale. However, the Hong Kong roadshow might be called off due to coronavirus out-

break. The government holds 75% stake in SAIL. It had last sold 5% stake in the steel CPSE in December 2014. "We are looking at a 5% stake sale via offer for sale, but we will assess investor demand in the roadshows," an official said.

At the current market price, the government may raise about ₹1,000 crore by selling 5% stake in the company. Shares of SAIL closed at ₹48.65 apiece on Friday, down 0.51% over previous close on the BSE. The government may look at completing the transaction in the current fiscal as it

strives to achieve the ₹65,000 crore dividend investment target set in the revised estimates. So far this fiscal, ₹34,000 crore has been mopped up from CPSE stakes and the remaining ₹31,000 crore has to come in by March-end.

For 2020-21, the government has budgeted to collect ₹1.20 lakh crore from CPSE stake sale. The government is also planning to sell 10% stake in Garden Reach Shipbuilders & Engineers through an OFS, out of its shareholding of 74.50%. The stake sale would fetch about ₹200 crore to the exchequer at the current market price.

FMCG majors look to tap traditional breakfast fare

DEVIKA SINGH
New Delhi, February 9

FMCG COMPANIES IN India are increasingly eyeing the ready-to-cook (RTC) segment, but what is noteworthy is their newfound interest in traditional breakfast items such as poha and upma.

Consider Nestle, which in December expanded its offerings under Maggi and introduced ready-to-cook poha and upma variants, whereas Marico had earlier last year introduced two different ranges — Saffola Fittify

Gourmet Power Breakfast and Saffola Perfect Nashta range, which includes poha, upma, dosa and idli. Gits Food, too, introduced ready-to-cook poha in cups and pouches in August 2019 and plans to further expand its range.

Then there's MTR, among the first entrants in this category in 2017, which claims that within a year of its product launches, these products generated revenues of more than ₹25 crore in FY18. While MTR already had traditional breakfast products in the market, its 3-minute range, which only needed hot water brought down the preparation time considerably. Now other players, too, want to tap this growing segment and are launching similar products.

"We started with the launch of poha, upma and halwa and followed it up with seviyan upma in 2019, after research revealed that hectic lifestyles and time constraints have led to the trend of skipping breakfast," says Sunay Bhasin, chief marketing officer, MTR Foods.

According to Pakhi Saxena, head, retail and consumer packaged goods, RedSeer Consulting, the RTC market in India stood at ₹2,100 crore in 2019 and is expected to grow at a CAGR of 18% to reach ₹4,800 crore by 2024. Within the RTC universe, breakfast has 57% share, currently, with Marico, MTR Foods, Gits Food, Mother's Recipe and Kellogg's as some of the top players.

Thus far, the focus for most companies has been on non-



Ready-to-cook market in India stood at ₹2,100 crore in 2019 and is expected to grow at a CAGR of 18% to reach ₹4,800 crore by 2024, says Pakhi Saxena of RedSeer Consulting

traditional fares such as oats, or on instant breakfast mixes. "The urban and time-starved consumer is looking for convenient options for healthy and tasty foods, even in their main meals, especially breakfast. The current convenient options are seen as a compromise, either on taste, variety, nutrition or satiety," says Koshy George, chief marketing

officer, Marico. "Even the traditional breakfast mixes category is seen as a compromise and is used only occasionally. Marico had reported a value market share of 75% (June, 2019) in the flavoured oats category in the first quarter of the financial year 2020, but as per experts, most other players have seen limited success here."

"The companies operating in the breakfast space have misread the market for years now and have imported their perspective from the West. While convenience is important, it has to fit with the Indian cuisine and palate," says Devangshu Dutta, chief execu-

tive officer, Third Eyesight. According to Abheek Singh, senior partner and managing director, Boston Consulting Group, while packaged food products including cereals have not been very successful in the breakfast category, the attempt to make traditional foods more convenient can yield better results.

However, with the entry of multiple players in this segment, competition is likely to be fierce, especially since most companies have products placed in a similar price bracket. Nestle's Maggi Masala Onion Poha Express (65g) is priced at ₹20, while Marico, Gits and MTR's small poha pouches of 60g are also available at ₹20, each.

Besides this, related sectors like food delivery apps and quick service restaurants (QSR) also pose a threat as they look to tap the same target consumer. "Competition is coming in from fresh foods, whether it is a ₹50 worth idli or poha delivered by food aggregators, or even a ₹50 burger offered by QSR players," says Anurag Mathur, leader, retail and consumer goods, PwC India.

"Also in many of the target households, breakfast is cooked by the house help. This presents a structural problem for these players as there is fresh food available at reasonable prices both at home and out of home," said Mathur.

TAURUS ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED
CIN: U67190MH1993PLC073154
Head Office & Regd Office: Ground Floor, AML Centre-1, 8 Mahal Industrial Estate, Mahakali Caves Road, Andheri (E), Mumbai - 400 093. Tel: 022 - 6624 2700
Email: support@taurusmutualfund.com A copy of CSID, SAI and CKIM along with application form may be obtained from Fund's Website: www.taurusmutualfund.com

TAURUS Mutual Fund

NOTICE CUM ADDENDUM TO THE STATEMENT OF ADDITIONAL INFORMATION ('SAI'), SCHEME INFORMATION DOCUMENTS ('SIDs') AND KEY INFORMATION MEMORANDUM ('KIMs') OF ALL SCHEMES OF TAURUS MUTUAL FUND ('THE MUTUAL FUND')

Change in Base Total Expense Ratio of Scheme(s) of Taurus Mutual Fund

NOTICE IS HEREBY GIVEN and it is proposed to change the base Total Expense Ratio ("TER") (i.e. TER excluding additional expenses provided in Regulation 52(6A)(b) and 52(6A)(c) of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996) for the following scheme offered by Taurus Mutual Fund ("the Fund") w.e.f. February 14, 2020.

Scheme Name(s)	BASE TER	
	Existing	Proposed
Taurus Liquid Fund - Super Institution Plan - Regular Plan	0.34%	0.19%
Taurus Liquid Fund - Super Institution Plan - Direct Plan	0.30%	0.15%

Investors may also visit our website www.taurusmutualfund.com for disclosure(s) relating to TER appearing under sub-section titled "Total Expense Ratio of Mutual Fund Schemes" appearing under Section "Statutory Disclosures". The said information about change in base TER is provided in accordance with SEBI Circular no. SEBI/HO/IMD/DF2/CIR/P/2018/18 dated February 05, 2018 for "Total Expense Ratio - change and disclosure".

Place: Mumbai
Date: February 07, 2020
Notice cum Addendum No. 19/2019-20

For Taurus Asset Management Company Ltd.
(Investment Manager for Taurus Mutual Fund)
Sd/-
Authorised Signatory

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

यूको बैंक UCO BANK
(A Govt. of India Undertaking)
Head Office, Printing & Stationery Deptt.
2, India Exchange Place, Kolkata-700001

E-Tender Notice

Rates are invited through e-tendering process for purchase of 150MT Security paper from IBA approved Paper Mills, Manufacturing CTS MICR Security Paper with Bank's Water mark and incorporation of mandatory security features, stipulated by RBI (Terms and conditions apply as per NIT). Last date for submission of application is 02.03.2020 before 04.00pm. For details visit our Bank's website: www.ucobank.com and Bank's authorized e-tendering Service Provider M/s Antares Systems Ltd through Website <https://www.tenderwizard.com/UCOBANK>.

Honours Your Trust

IDBI BANK
Regd Office: IDBI Bank Ltd., IDBI Tower
WTC Complex, Cuffe Parade, Mumbai - 400 005

OFFERS INVITED FOR SALE OF EQUITY/PREFERENCE SHARES

IDBI Bank Ltd. invites bids from interested parties for purchase of Equity/Preference shares held by IDBI Bank Ltd. in various companies subject to certain terms and conditions. The particulars of shares and the terms and conditions are available on IDBI Bank's website www.idbibank.in. Bids are to be submitted on a consolidated basis for one or more companies indicating the bid price against each of the share. Bids shall be for the entire shares held by IDBI Bank in each of the company. Bids are to be submitted in a closed envelope to the under mentioned official by 1700 hrs (IST) on or before February 24, 2020 or as extended from time to time. Potential investors may regularly visit the Notices & Tenders section of www.idbibank.in from time to time for further update, if any.

Jagannath Sahu, Deputy General Manager,
Tel No. (022) 6626 3511/ 3803 IDBI Bank Ltd., Treasury Front Office,
IDBI Tower, 17th Floor, WTC Complex, Cuffe Parade, Mumbai - 400 005
IDBI Bank reserves the right to accept/reject any or all applications at any point of time without assigning any reason whatsoever and would not thereby incur any liability/financial obligation whatsoever.

SCHEDULE II FORM B PUBLIC ANNOUNCEMENT
(Regulation 12 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016)

FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF PETRON ENGINEERING CONSTRUCTION LIMITED

Sr. No.	PARTICULARS	DETAILS
1	Name of Corporate Debtor	Petron Engineering Construction Limited
2	Date of Incorporation of Corporate Debtor	19.07.1976
3	Authority under which Corporate Debtor is Incorporated/registered	Registrar of Companies, Mumbai
4	Corporate identity number of corporate debtor	L45202MH1976PLC019135
5	Address of the registered office and principal office (if any) of Corporate Debtor	Swastik Chambers, 6th Floor, Sion Trombay Road, Chembur Mumbai-400071, Maharashtra
6	Date of closure of Insolvency Resolution Process	17.02.2019
7	Liquidation commencement date of Corporate Debtor	05.02.2020 (Note: Hon'ble Adjudicating Authority's Order dated 23.01.2020, a copy of which was made available on the website of Hon'ble NCLT on 05.02.2020)
8	Name and registration number of the insolvency professional acting as liquidator	Name: CS Vineet K Chaudhary Registration Number: IBBI/PA-002/IP-000103/2017-2018/10246
9	Address and e-mail of the liquidator, as registered with the Board	Address: D-38, LGF (L/S), South Extension Part-II, New Delhi-110049. Email ID: vineetchaudhary@gmail.com
10	Address and e-mail to be used for correspondence with the liquidator	Address: V&F Restructuring Professionals LLP D-38, LGF (L/S), South Extension Part-II, New Delhi-110049. Contact Number: 011-49121644-45 Email ID (process specific): liquidator@peccl.in
11	Last date for submission of claims	06.03.2020

Notice is hereby given that the Hon'ble Adjudicating Authority (the National Company Law Tribunal, Mumbai Bench at Mumbai) has ordered the commencement of liquidation of Petron Engineering Construction Limited vide its Order dated 23.01.2020 (copy of which was made available on the website of Hon'ble NCLT on 05.02.2020).

The stakeholders of Petron Engineering Construction Limited are hereby called upon to submit their claims or update their claims submitted during the Corporate Insolvency Resolution Process, with proof on or before 06.03.2020, to the Liquidator at the address mentioned against item 10.

The financial creditors shall submit their claims or update their claims submitted during the Corporate Insolvency Resolution Process, with proof by electronic means only. All other creditors may submit their claims or update their claims submitted during the Corporate Insolvency Resolution Process, with proof in person, by post or by electronic means in their respective forms as prescribed in Schedule II of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016 (Available at <http://www.ibbi.gov.in/home/downloads>) and also at www.petronengineering.com.

Submission of false or misleading details of claim shall attract penalties.

Sd/-
CS Vineet K Chaudhary
(Liquidator)
In the matter of Petron Engineering Construction Limited
Registration No.: IBBI/PA-002/IP-000103/2017-2018/10246
liquidator@peccl.in (process specific)
vineetchaudhary@gmail.com (registered with IBBI)
Telephone Number: 011-49121644-45
Address of the Liquidator registered with IBBI:
D-38, LGF (L/S), South Extension Part-II, New Delhi-110049
Date: 08.02.2020
Place: New Delhi

MAHARASHTRA SCOOTERS LTD.
Regd. Office: C/o. Bajaj Auto Ltd.,
Mumbai-Pune Road, Akurdi, Pune-411035
Website: www.mahascoters.com
E-mail: investors_msl@bajajauto.co.in Phone: 020-66106564

NOTICE OF POSTAL BALLOT

NOTICE IS HEREBY GIVEN THAT pursuant to the provisions of Section 108 and 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013, as amended, read with Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has completed the dispatch of Postal Ballot Notice along with Postal Ballot Form on **Saturday, 8 February 2020** to all the Members whose names appeared as members / beneficial owners in the Company's Register of Members / List of Beneficial Owners as on **Friday, 31 January 2020**, for seeking the approval of members by Postal Ballot, which includes voting by electronic means.

Postal Ballot Notice along with its enclosures have been sent to all the members by e-mail, whose e-mail IDs are registered with the Company or made available by their Depository Participants. In case of shareholders whose e-mail IDs are not registered, physical copies of Postal Ballot Notice and its enclosures as also self-addressed Business Reply Envelope have been dispatched by permitted mode of dispatch. Members who have not received the Postal Ballot Notice and Postal Ballot Form may download the same from the website of the Company viz. www.mahascoters.com or obtain duplicate copies thereof from KFin Technologies P. Ltd., Hyderabad, Share Transfer Agent of the Company.

Details of Postal Ballot Schedule		
Sr. No.	Particulars	Schedule
1	Date of completion of dispatch of Postal Ballot Notice with Form	Saturday, 8 February 2020
2	Postal Ballot and E-voting	
	Date and time of commencement of voting	10 February 2020 (9.00 a.m.)
	Date and time of closure of voting	10 March 2020 (5.00 p.m.) (both days inclusive)

All documents referred to in the Postal Ballot Notice and Explanatory Statement are open for inspection at the Registered Office of the Company on all working days, between 10.00 a.m. and 1.00 p.m. from the date of dispatch of Notice till 10 March 2020. Once the vote on the Resolution is cast, the member shall not be allowed to change it subsequently. Further, the Postal Ballot Form received after the closure of aforesaid voting period will be treated as invalid and voting whether by post or e-voting shall not be allowed beyond the closure date. A person who is not a member on 31 January 2020 shall treat this notice for information purpose only. The detailed instructions and information relating to voting are set out in the Postal Ballot Notice sent to the members.

The Company has appointed Shri Shyamprasad D. Limaye, a Practicing Company Secretary (CP 572) as the Scrutinizer for conducting the Postal Ballot process and e-voting in a fair and transparent manner. The results of voting will be announced within 48 hours from the date of receipt of Scrutinizer's Report and the results would be displayed on the website of the Company and communicated to the Stock Exchanges.

Any queries or grievances connected with voting by Postal Ballot including voting by electronic means are to be addressed to:

<p>Shri N. S. Kulkarni Company Secretary Maharashtra Scooters Limited C/o. Bajaj Auto Complex, Mumbai-Pune Road, Akurdi, Pune – 411035 E-mail: kulkarnins@bajajauto.co.in Tel: 020-66106564</p>	<p>Mr. Mohd. Mohsin – Sr. Manager KFin Technologies Private Limited Unit: MAHARASHTRA SCOOTERS LIMITED Selenium Building, Tower B, Plot 31-32, Gachibowli Financial District, Nanakramguda, Hyderabad – 500 032 Direct No: 040 6716 1562 / 040 6716 1583 E-mail: mohsin_mohd@kfintech.com</p>
---	---

for Maharashtra Scooters Limited

Place: Pune - 411035
Date: 10 February 2020

N.S. Kulkarni
Company Secretary

www.cfrakulnar.com